

अभिकर्त्याकडून (Agent) खरेदी करण्यात आलेल्या विमानाच्या तिकीटांवर आकारण्यात येणाऱ्या सेवा कर व शिक्षण उपकराच्या रकमेची प्रतिपुर्ती करण्याबाबत ...

महाराष्ट्र शासन वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक: संकीर्ण-१००७/प्र.क्र.७७/सेवा-५

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक २३ ऑगस्ट २००७

पहा : शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: संकीर्ण-१००६/प्र.क्र.८३/सेवा-५, दि. ४ डिसेंबर २००६

शासन निर्णय

वर नमूद केलेल्या दि. ४ डिसेंबर २००६ च्या आदेशातील तरतूदीनुसार, अमेरिकन एक्सप्रेस इंडियन एअर लाईन्स गोल्ड/सिल्व्हर (ग्रीन) कार्डचा वापर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सदर कार्डावर अभिकर्त्यामार्फत विमानाची तिकीट खरेदी केल्यास, त्यावर अभिकर्त्यामार्फत आकारण्यात येणाऱ्या सेवा कर/हाताळणी शुल्काची प्रतिपुर्ती अनुज्ञेय ठरविण्यात आली आहे.

शासन आता असे आदेश देत आहे की, विमान प्रवास अनुज्ञेय असणाऱ्या मात्र वरील कार्ड धारक नसणाऱ्या अधिकाऱ्यांनी अभिकर्त्याकडून केलेल्या विमान प्रवास तिकीटांच्या खरेदीवर आकारण्यात येणाऱ्या सेवा कर व शिक्षण उपकराच्या रकमेची देखील प्रतिपुर्ती अनुज्ञेय ठरविण्यात यावी.

२. हे आदेश दिनांक १ सप्टेंबर २००७ पासून अंमलात येतील.

३. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या (www.maharashtra.gov.in) वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००७०८२९१२१००२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नसीमा म. शेख
शासनाच्या उप सचिव

प्रति,

- महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.
- महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर.
- महालेखापाल-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
- महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
- अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

- निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
- राज्यपालांचे सचिव

- मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
- उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
- निवासी आयुक्त व प्रधान सचिव, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली
- मंत्रालयीन सर्व विभाग,
- पत्राद्वारे

- *प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.
- *प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
- *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन, मुंबई-४०० ०३२.
- *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
- मुख्य सचिव व सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक/स्वीय सहायक
- संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई.
- जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई.
- निवडनस्ती, वित्त विभाग/सेवा-५